# "May This Beautiful Festival Bring Renewed Joy": PM Modi **Extends Greetings On Onam**

Agency New Delhi.

Prime Minister Narendra Modi on Friday extended warm greetings to the nation on the occasion of Onam, wishing joy, health, and prosperity to all.

Sharing his wishes on social media platform X, PM Modi said, "Wishing everyone a very happy Onam! May this beautiful festival bring renewed joy, good health and abundant prosperity to all. Onam reflects the timeless heritage and rich traditions of Kerala. This festival is a symbol of unity, hope and cultural pride. May this occasion strengthen the spirit of harmony in our society and deepen our connection with nature."Onam, the grand harvest festival of Kerala, is marked with vibrant celebrations, traditional feasts, cultural performances, and floral decorations.

It holds great significance for the Malayali community across the globe, symbolising prosperity, unity, and the legendary homecoming of King Mahabali.

Leaders across the political spectrum also extended their greetings on this auspicious occasion.Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath posted on X, "Heartfelt congratulations and best wishes to all the food provider farmer companions and the residents of the state on the sacred festival of Onam, which is a symbol of prosperity, harmony, and cultural festivity! May this sacred festival bring a new dawn of happiness, prosperity, and well-being in everyone's life; this is the prayer."

Congress president Mallikarjun Kharge also shared his greetings wishing prosperity, and fraternity for all. "Onam is a celebration of life, hope, our legendary past and diverse secular traditions. May its spirit of harvest and renewal, and the purity of the Onam Sadhya, inspire togetherness, prosperity, and fraternity for all," Kharge posted on X.This year, the 10-day-long festivities began on August 26 and culminate on Friday, September 5, with Thiruvonam, the most important day of the scalable important day of the celebrations.

# GST Relief Done, Centre Working On Relief Package For Exporters Hit By US Tariffs: Sources

Agency New Delhi.

With the completion of the rationalisation of Goods and Services Tax (GST), the Centre is now gearing up for support measures for exporters hit by US tariffs, official sources told on Friday. A set of targeted schemes may soon be announced to support sectors adversely affected by the 50 per cent tariff imposed by President Donald Trump, sources said.

Key industries facing headwinds include textiles and apparel, as well as gems and jewellery, where exporters are struggling to stay competitive. Beyond these, exporters in leather and footwear, chemicals, engineering goods, agriculture, and marine products are also encountering fresh challenges in global

address is registered with the company.

**VISION CORPORATION LIMITED** 

CIN: L24224MH1995PLC086135

Regd. Off: 2/A, 2nd Floor, Citi Mall, Link Road, Andheri -West, Mumbai - 400053

Email id - compliance@visioncorpltd.com; Phone no: 022-67255361

Web: www.visioncorpltd.com

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the company will be held on

the meeting setting out the ordinary and special businesses to be transacted together with

the balance sheet as on 31st March, 2025. Statement of profit & loss for the year ended on

that date including the schedules thereto and reports of Board of directors, Auditors is being

sent to the members to their registered address by post and also by email whose ema

Members are hereby informed that the notice of the 30th Annual General Meeting and

30th Annual Report of the company will be available on the website of the company

www.visioncorpltd.com and will also be available for inspection at the registered office of

the company for inspection on all working days during business hours of the company.

Members holding shares in physical form or in dematerialized form as on cut-off date

(record date) 23rd September, 2025 may cast their vote electronically which shall be conducted in AGM as set out in the notice of 30th Annual General Meeting of the company will be held

on Tuesday, 30th September, 2025 at 11.30 A.M. at registered office of the company. The

E-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution

is cast by shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

Every member entitled to attend and vote is entitled to appoint a proxy to attend a vot

instead of himself/herself and such proxy need not be a member. Proxies in order in order

to be effective should be duly completed and signed and must be deposited at the registered

office of the company not more than 48 hrs before the time of holding AGM. Notice is also

given that pursuant to section 91 of the companies' act 2013 the register of members and

share transfer book of the company will remain closed from 24th September, 2025 to

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and

Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services

provided by Adroit Corporate Services Pvt. Ltd. (Adroit) Members of the Company holding

shares in physical or dematerialized form as on the cut-off date i.e. Tuesday, September 23,

a) The business as set out in the Notice of 30th AGM may be transacted through remote

b) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register

c) The remote e-voting shall commence on Saturday, September 27, 2025, (9.00 a.m

The remote e-voting shall end on Monday, September 29, 2025, (5.00 p.m. IST);

Remote e-voting module will be disabled by Adroit after 5.00 p.m. IST on Monday

Register of Members and Share Transfer Books shall remain closed form Wednesday

Any person, who acquires shares of the Company and becomes member of th

Company after dispatch of Notice of EGM and holding shares as on cut-off date i.e., 05th

September, 2025 may obtain the login ID and password by sending a request at: https:

/www.adroitcorporate.com. If the member is already registered with Adroit e-voting

platform then he can use his existing User ID and password for casting the vote through

A) the remote e-voting module shall be disabled by Adroit after the aforesaid date and

B) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may

also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and

Detailed procedure for remote e-voting has been provided in the Notice of Annu

In case of any queries relating to e-voting, members may refer to the FAQS and

e-voting User Manual available at the download section of https://

www.adroitcorporate.com or contact Adroit on Telephone no. 022 - 28596060, or

contact Adroit Corporate Services Pvt. Ltd at 19, Jafferbhoy Industries Estate, Off Kurla

- Andheri Road, Mumbai -400072 India or at the designated email id

info@adroitcorporate.com who will address the grievances connected with the voting

member shall not be allowed to change it subsequently;

time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the

September 24, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive);

of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut- off date Tuesday

September 23, 2025 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting

30th September, 2025 for the purpose of Annual General Meeting.

2025, may cast their vote through remote e-voting.

through electronic voting system at the AGM;

All the Members are informed that:

September 29, 2025;

remote e-voting;

h) The members may note that:

e-voting or e-voting at the AGM;

MACT DISTC COURT MAU) IN THE COURT OF SRI CHNDRAGUPT MACT Court, Mau SUMMONS TO APPEAR IN PERSON.

Original Suit/MACT NO.117/2022

Chote lal singh Others v/s Legal mainejar maigma H.D.I. j.i.k.limited and Othars

NEXT DATE: 29-09-2025

Sachin Prabhakar Patil, Son:- Prabhakar S.Patil

Palghar, dist.Palghar Maharastra pin-401501

Whereas Chote lal has instituted a suit against you for you are hereby summoned to appear in this Court in person on the 29-09-2025 at 11:00 o'clock in the forenoon, to answer the claim; and you are directed to produce on that day all the documents upon which you intend to rely in support of your defence.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned the suit will be heard and determined in your absence. Given under my hand and the seal of the court this 23-07-2025



### THREE M PAPER BOARDS LIMITED

L22219MH1989PLC052740 A 33& 34 Floor 2, Royal Industrial Estate, Naigaon Cross Road, Wadala, Mumbai – 400 031. Maharashtra, India. Contact Details: 22-6812 5757 Website of the Company: <u>www.threempaper.com</u> Email: <u>Compliance@threempaper.com</u>

#### NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the **36<sup>th</sup> Annual General Meeting** ("AGM") of the Company will be held on Monday, 29<sup>th</sup> September, 2025 at 03:00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), facility in compliance with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made there under and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD/ PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, without the physical presence of the Members at a common venue. The Members attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

#### Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the Company for the Financia weembers may note that the Annual Report of the Company for the Financial year 2024-2025 along with Notice convening the Annual General Meeting have been sent on 6th September 2025 only through email to all those members whose Email address are registered with the company/ Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and said SEBI circular. The Notice and the Annual Report is also available on the company's website at <a href="https://www.threempaper.com/">https://www.threempaper.com/</a> and on the website of the Stock Exchanges. i.e. BSE limited. All the members are informed that:

- The Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on Friday, September 26, 2025 9.00
- 3. The remote e-voting shall end on Sunday, September 28, 2025 5.00 P.N
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means of at the AGM is Friday, September 19, 2025
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date **September 19**, **2025** may obtain the login details by sending
- a request at helpdesk evoting@nsdl.com 6 Member are requested to read the detail instructions of E-voting, given in notice of 36th AGM for the purpose of voting.

#### Members may note that:

- The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by
- ii. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- A person whose name is recorded in the register of members or in the register
  of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date
  shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting at AGM;
- Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the meeting
- vi. In case of queries/grievances relating to e-voting, members may contact Mr Suketh Shetty, Manager, (NSDL) National Securities Depository Limited 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400 051 or send an email to helpdesk evoting@nsdl.com or call on 022-48867000

Mittal Mehta

Place: Mumbai Date: 05.09.2025 Company Secretary & Compliance Officer

#### NOTICE

Through this notice, all the people are informed that in the name of the MRS ARUNA SANTHARAM WAG the member of this Housing Society, flat no. 218, 2ND Floor, Building No. 2, SIDDHIVINAYAK Co-operative Housing Society Limited and the said flat was allotted by ASHAPURA DEVELOPERS; under SRA scheme on dated 01/11/2007, MRS, ARUNA SANTHARAM WAG, sold above said flat to MRS. SUSY SAMUEL MATHEW vide IRREVOCABLE POWER OF ATTORNEY on dated 10/02/2012 Now Flat Purchaser wanted to Transfer the property mentioned in schedule herein to in her name, and she presently residing at Flat no. E-105, 18st Floor KANAKIA SEVENS Building, Andheri Kurla Road, Flat no. E-105, 1Sst Floor KANAKIA SEVENS Building, Åndheri Kurla Road, Andheri (East) Mumnbai-400059 'Therefore, this notice is issued if any person is having any interest or claim, exchange, mortgage, gift, trust, inheritance, family arrangement, Charges, pledge etc. whatsoever in respect of property mentioned in schedule herein. Also if any person /persons having objection in respect of below schedule property is hereby requested to notify the same objection in writing to the undersigned Advocate to the supporting documentary evidence within Fifteen days (15) from the date of publication hereof, along with certified copies of documents pertaining to the claim, if failing which, our proposed Member will proceed to complete the sale transaction with purchaser as if there are no third party claims/objection/disputes in respect of the below Schedule Property and thereafter, no claims/objections/disputes will be entertained, and the claim or objection, if any, has been knowingly Waived.

Date: 05/09/2025 Place: Mumbai

Prabhakar K. Mendan (Advocate High Court) Shop no.12, R-4 B-Wing Angarika Chs Ltd Ajgaonkar plot Saisiddhi Complex Jogeshwari (East) Mumbai-400069

### JEET MACHINE TOOLS LIMITED

CIN: L28900MH1984PLC032859
Registered Office: 25 Ambalal Doshi, Marg Hamam Street Fort, Mumbai, Maharashtra, India 400023 Email: jmt\_ltd@yahoo.co.in, Website- www.jeetmachinetools.in

Tel No: +91 022 22675720/ 22655782

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the Company will be held or er 29, 2025 at 4.00 P.M. (IST) through Video Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the said AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SERI/HO/CED/CED-PoD-2/P/CIB/2024/133 dated 3" October, 2024 issued by SEBI, along with other applicable Circulars issued by MCA and SEBI, the AGM of the Company will be held through VC/OAVM. The company has sent Notice of 40° AGM along with Annual Report 2024-25 on Thursday, September 4, 2025, through electronic mode to all members whose e-mail address are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs').

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a letter is being sent via post to those shareholders whose email addresses are not registered with the Company/DP, providing web-link for accessing the Annual

Notice of 40° AGM along with Annual Report 2024-25 is available on the website of the Company at www.jeetmachinetools.in on the website of NSDL at www.evoting.nsdl.comand on website of stock exchange (BSE Limited) i.e. <u>www.bseindia.com.</u> Members who have not registered their email addresses are requested to register their mobile number and e-mail addresses with respective depository participants who hold shares in dematerialized form and members holding shares in by size of the state of the sta mail to Company/RTA with their folio no and details, to receive copies of the Notice of the AGM.

Register of members and share transfer book of the company shall remain closed from Tuesday eptember 23, 2025 till Monday, September 29, 2025 (both day inclusive) for purpose of Annual General Meeting of the Company.

#### structions for remote e-voting and e-voting

- As per Section 108 and other applicable provisions, If any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes using electronic voting system (remote e-voting) and Company shall also provide the facility of voting during the AGM (e-voting) through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice;
- The remote e-voting period shall commence on Friday, September 26, 2025 9.00 A.M and end on Sunday, September 28, 2025 5.00 p.m. Detailed procedure for remote e-voting before the  $AGM/remote\ e\text{-voting}\ during\ the\ AGM\ is\ provided\ in\ the\ Notice\ of\ AGM;$
- The cut-off date for purpose of remote e-voting and voting at AGM is Monday, 22 September Any person who acquires shares of the Company and becomes a member of the company after
- dispatch of the Annual Report 2024-25 through electronic means and before the cut-off date i.e. Monday, 22nd September, 2025, are requested to refer Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote.
- The instructions for remote e-voting or e-voting during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM. Members who have cast their vote through remote E-voting can participate in the  $40^{\circ}$  AGM but
- shall not be entitled to caste their vote again. The Board of Directors of the Company have appointed Mr. Yogesh D. Dabholkar, Practicing
- Company Secretary (Membership No. FCS 6336 CP No. 6752) has been appointed as Scrutinize to scrutinize the e-voting process in a fair and transparent manne
- In case of any queries/grievance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholder and e-voting user manual for shareholders available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager at evoting@nsdl.co.in or Members may write to the Company at jmt\_ltd@yahoo.co.in.

For Jeet Machine Tools Limited Kawaljit Singh Chawla

Date: September 5, 2025

Managing Director (DIN: 00222203)

# ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD.

Registered Office: 14th Floor, Eros Corporate Tower, Nehru Place, New Delhi-110019 Tel: 91-11-43115600 Fax: 91-11-43115618 Iel: 97-71-43 110000 Fax. 91-11-43 110010

Corporate Office: Unit No.: 502, C Wing, One BKC, Radius Developers, Plot No.: C-66, G-Block, Bandra Kurla Complex, Mumbai – 400051 Tel.: 022 68643101 E-mail: acre.arc@acreindia.in

### APPENDIX IV-A SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

kolice is hereby given to public in general and in particular to the Borrower(s), Co-Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described Immovable roperties mortgaged/charged to Assets Care & Reconstruction Enterprise Ltd., acting as Trustee of ACRE-166-Trust (CIN: U65993DL2002PLC115789) ("Securer Treditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor will be sold on "as is where is", "as is what is" and whatever there is" basis for the recovery of amount due to Secured Creditor from the following Borrower(s), Co-Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) along with the Reserve Price and Earnest Money Deposit mentioned in appended table:

l	Sr. No.	Co-Borrower(s)/ Mortgagor(s)/Guarantors	Amount of Recovery	Reserve Price and EMD	Date & Time of the Auction	Date & Time of the Inspection
		VIKAS VASANT JADHAV	Rs.25,78,935.69/- (Rupees Twenty-Five Lakh Seventy-Eight Thousand Nine Hundred Thirty-Five and Sixty-Nine Paise Only) pending towards Loan Account No. AFH000100340654 as on 26.08.2025 +further interest thereon + other charges	Reserve Price of Rs.15,00,000/- (Rupees Fifteen Lakh Only) and 10% Earnest Money Deposit i.e., Rs.1,50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand Only)	08-10-2025 Between 12:30 P.M. to 01:30 P.M. (With 5 Minutes Unlimited Auto Extensions)	24-09-2025 between 11:00 AM to 5:00 PM
l		DESCRIPTION OF THE SECURED ASSET: FLAT NO 107 1ST FLOOR A WING, VISHWAJEET MANOR COMPLIBADIAPUR MAHARASHTEA 421503				P BADLAPUR EAST

The above Loan Account(s) along with all right(s), title(s), interest(s), underlying security(ies), pledge(s) and/ or guarantee(s), including the Immovable Properties had been assigned by Yes Bank Limited to J.C. Flowers Asset Reconstruction Private Limited, acting as Trustee of JCF YES Trust 2022-23/1 (JCF ARC') Trust vide assignment agreement dated 16-12-2022 read with rectification deed dated 04-07-2024. The said Loan Accounts have been further assigned by JCF ARC to and in favor of Secured Creditor, acting as a Trustee of ACRE-166-Trust, vide Assignment Agreement dated 11-04-2025.

Note:-1) The auction sale will be conducted online through the website www.auctionfocus.in and Only those bidders holding valid Email, ID PROOF & PHOTO PROOF PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT/NEFT/RTGS/Shall be eligible to participate in this "online e-Auction". 2) The intendin bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT/NEFT/RTGS/NEFT to: Beneficiary Name: ACRE-166-Trust, Bank Name: IDBI BANK LTZ Bank Account No. 0901102000042112, IFSC code: IBKL0000901.3) Last date for submission of BID form along with EMD is 07-10-2025. 4) For detailed terms an condition of the sale, please visit the website www.acreindia.in / www.auctionfocus.in or Please contact Mr. Hari Nair, Ph. +91-98460-98098, Mr. Rohan Sawant, Ph. +91-98331-43013 E-mail: rohan.sawant@acreindia.in; Help Line e-mail ID: support@auctionfocus.in

Date: 06.09.2025 Place: MAHARASHTRA

Place : **MUMBAI** Date : **05.09.2025** 

Assets Care & Reconstruction Enterprise Ltc (Trustee of ACRE-166-Trus

### SECL

#### SALASAR EXTERIORS AND CONTOUR LIMITED CIN: L45309MH2018PLC306212

Unit No 905, Shri Krishna Complex, OPP. Laxmi Industrial Plot No. D6, New Link Road, Andheri (West), Mumbai 400053, E-mail: Info@seacl.in

NOTICE OF 7th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

### Notice is hereby given that the 7th Annual General Meeting (AGM) of the Members of Salasar Exteriors and

Contour Limited on Monday, 29th September, 2025 at 04.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The Annual Report of the Company including the Notice convening the AGM of the Company wassent

through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Depository Participant(s)/ Company's Registrar & Share Transfer Agents, Kfin Technologies Limited, remote e-voting (voting on resolutions proposed at the AGM through electronic mode): Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated September 01st, 2025. The Company has availed the remote e-voting services as provided by Central Depository Services Limited (CDSL). Mrs. Vishakha Agrawal, Practicing Company Secretary, Indore, has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner. The voting period begins at 9.00 A.M. (IST) on Friday, 26th September, 2025 and ends at 5.00 P.M. (IST) on Sunday, 28th September, 2025. During this period, Members of the Company whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off-date i.e. Tuesday, 23<sup>rd</sup> September, 2025, may cast their vote electronically. Once the vote on resolution(s) is cast by Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

Any person, who become Member of the Company subsequent to the sending of e-mail / dispatch of Annual Report and their names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date can  $attend\ the\ AGM\ through\ Video\ Conferencing\ (VC)\ /\ Other\ Audio\ Visual\ Means\ (OAVM)\ and\ send\ a\ requisition$ quoting Folio No. / DP-ID-Client ID for obtaining copy of the Notice and Annual Report, to the Registered Office of the Company or RTA, Kfin Technologies Limited, The Members are requested to follow the instructions given in Note the Notice of AGM to get the login ID & Password for remote e-voting.

Members who cast their votes electronically shall not be allowed to vote again at the AGM. However, in case a Member, who has cast his vote electronically, can attend the AGM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The Notice of AGM is available on the website of the Company viz., www.salasarexteriors.com and also on website of CDSL www.cdslindia.com. In case of queries / arievances with regard to e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at evoting@cdslindia.com or CDSL's Toll Free No. 1800 22 55 33 for any information or clarification regarding e-voting.

By order of the Board Salasar Exteriors and Contour Limited Shreekishan Joshi Managing Director DIN: 05166595

### Kashmiri Bhavan Co-Operative Housing Society Ltd

Address: S.No. 44, Plot No. 7 and 8, Anand Nagar, Vasai Road (W), Tal-Vasai, Dist. - Palghar 401202

#### **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above society has applied to this office for claration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is

ept on 08/10/2025 at 2:00 P.M. M/S Nutan Construction Company, those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action

#### **DESCRIPTION OF THE PROPERTY** Village Navghar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist Palghar 401202

Near Collector Office, Boisar Road,

Tal. Dist Palghar : 06/09/2025

	• •	-	
Survey no.	Plot no.	Area	
44	7	472 sq. Mtrs	
	8	488 sq. Mtrs	
	Total	960 sq. Mtrs	
Place :Administrative Build Room No. 206, Seco			

### NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF

( Shirish Kulkarni )

Competent Authority Dist.Dy.Registrar,Co-Op.Societies,Palghai

ZENSAR TECHNOLOGIES LTD Regd. Office: Plot No 4, Kharadi, MIDC Off Nagar Road, Zensar Knowledge Park, Pune, Maharashtra, 411014

We, ANURADHA JAYESH JHAVERI residing at Fionika Building, 5th Floor, 59/B Walkeshwar Road, Opp. Sital Baug, Walkeshwar, Mumbai -400006 and ARVIND VADILAL MOTASHA and Late HANSA ARVIND MOTASHA residing at Fionika Building, 7th Floor, 59/B Walkeshwar Road, Opp. Sital Baug, Walkeshwar, Mumbai - 400006 the registered holder of the undermentioned shares held in the above-said company, hereby give notice that the shares certificates in respect of the said shares have been lost, and we have applied to the company for issue of Duplicate Certificates. Any person having claim in the respect of the said shares should lodge such claims with the Company at its above-referred address **within 15 days** from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificates and no further claim will be entertained by the Company thereafter

Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares		
H01740	2752	1510306 - 1511065	760		
Date: 06.09.2025		ANURADHA JAYESH JHAVERI &			
Place: Mumbai		ARVIND VADILAL MOTASHA			

#### **SAMYAK CORPORATION LIMITED** CIN: L51219MH1985PLC265766

Registered Office: Room No. 18, Kailash Darshan, Hansoti Lane, Cama Lane,

Chatkopar (W), Mumbai-400086

Corporate Office: 504, B wing, Statesman House, 148 Barakhamba Road, New Delhi-110001

Website: www.greencommercial.in Email id: roc.greencommercial@gmail.com
NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- Notice is hereby given that the  $40^{\rm m}$  Annual General Meeting (AGM) of the members of Samyak Corporation Limited (the Company) will be held on <u>Friday,  $26^{\rm m}$  day of</u> September, 2025 at 12:30 P.M. IST through Video-Conferencing/Other Audio-visua means(VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rule framed thereunder read with General Circular issued from time to time, respectivel circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").
- Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2025 of the Company has been sent to all the members, whose emai ids are registered with the Company/RTA/Depository participant(s), as on the cut-of date i.e., 29th August, 2025. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed wit vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and car be downloaded from the website of the Company https:// www.sammyakcorp.com/
- The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by **National Securities Depository Limited('NSDL')** and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 23<sup>st</sup> September, 2025 (09:00 A.M.) and end on 25<sup>st</sup> September, 2025 (05:00 P.M.) During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 19th September, 2025, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through in person shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the
- Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill of any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2024-25 along with AGM Notice by email to roc.greencommercial@gmail.com Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders car cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM.
- The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days
  - The Notice of AGM and Annual Report for the financial year 2024-2025 sent to

members in accordance with the applicable provisions in due course. For Samyak Corporation Limite

Date: 04.09.2025

Sd/ Priya Rawa



#### KSHITIJ POLYLINE LIMITED Corporate Identification Number: L25209MH2008PLC180484

Registered Office: Office No. 33, Dimple Arcade, Near Sai Dham Temple, Thakur Complex, Kandivali East, Mumbai – 400101 Tel: +91-2245144087 | Website: http://www.kshitijpolyline.co.in/ Email Id: kshitii123@hotmail.com

NOTICE TO SHAREHOLDERS OF THE 17th ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting('AGM') of the Members of KSHITIJ POLYLINE LIMITED will be held through video conferencing/other audio-visua

means on Monday, September 29, 2025 AT 11:30 A.M. IST in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact business as detailed in the Notice dated The Company has electronically sent the Notice of the AGM along with the Explanator

Statement and Integrated Annual Report for the financial year 2024-25 on Friday September 05, 2025, to all the Members who have registered their e-mail addresses wit the Company/Depositories/Depository Participants/Registrar and Transfer Agents. The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 are also available on the Company's website at https://www.kshitijpolyline.co.in/assets/images/Annual-Report\_KPL\_2025.pdf\_ and on the website of National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com respectively.

accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEB (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-Voting, for participation i the AGM through VC/OAVM and e-Voting during the AGM.

Members are hereby informed that pursuant to Sections 108 of the Companies Act, 2013 (the Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Rules), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 17/2020 dated 13th April, 2020, 09/2023 dated 25th September, 2023 and the latest one being General Circular No. 9/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and any other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued there under (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has electronically, sent to the Members, who have registered their e-mail IDs with Depository Participant(s) or with the Company, the Notice of AGM dated, together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act.

The details with respect to the e-Voting are as follows: Cut-off date for e-Voting Monday, September 22, 2025 Date and time of commencement of remote e-voting Friday, September 26, 2025 Sunday, September 28, 2025 Date and time of end of remote e-voting Members may note that only persons whose names appear in the Register of Members, o the list of beneficial owners furnished by NSDL and Central Depository Services (India

set out in the Notice. Once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change the same subsequently. Remote e-voting will be disabled by National ecurities Depository Limited after 5.00 p.m. on Sunday, September 28, 2025. The Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through electronic voting

Limited (CDSL) as on the aforesaid cut-off date, shall be entitled to vote on the resolutions

facility provided by National Securities Depository Limited during the AGM.

Members who have not registered their email address or those who have acquired shares after the dispatch of Notice of AGM and the Annual Report and who continue holding shares as on the cut-off date, can obtain/generate the User Id and password as per the instructions provided in the Notice of the AGM. A person already registered for e-voting ca

use his/her existing User ID and password for casting the vote The process for registration of email id for obtaining Notice of AGM and Annual Report and user id/ password for e-voting are explained in detail in the Notice of the AGM.

n case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Question (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijee Gunjal, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in .Members may also write to the Company at the e-mail ID: <u>kshitij123@hotmail.com.</u>

For KSHITIJ POLYLINE LIMITED Mahendra Kumar Jair

Director and CFC DIN: 09765526 Address: Office no. 33, Dimple Arcade Near Sai Dham Temple, Thakur Complex Kandivali East, Mumbai – 40010

### Place: Mumbai Date: 05.09.2025

**Executive Directo** (DIN: 02019737)

By the order of the boar

Sd/

Vision Corporation limited

#### जाहीर सूचना

जनतेला सचना देण्यात येते की. श्री. लाहेरचंद वालजी गाला. वालजी असारिया गाला यांचा मुलगा हे बी-१३, मयुरदीप कोहौसो, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व)-४२१२०१ येथील जागेचे निवासी असून, त्यांनी २२.१२.२०१४ पासून बेपत्ता असल्याची तक्रार आहे आणि आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.

खालील व्यक्तींनी कल्याण येथील माननीय जिल्हा न्यायालयात सदर हरवलेल्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या अर्जात नमूद केलेल्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता, मालमत्ता आणि हितसंबंधांच्या बाबतीत कायदेशीर वारसदार म्हणून मान्यता मिळावी म्हणून वारसा प्रमाणपत्र वितरीत करण्याकरिता अर्ज केला आहे:

- १. **श्रीमती मीना लहरचंद गाला**, पत्नी, वय ५३ वर्षे, बी-१३, मयुरदीप कोहौसो, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व)-४२१२०१ येथील निवासी.
- २. श्रीमती श्वेता विनित हरिया (उर्फ श्वेता लाहेरचंद गाला), मुलगी, वय ३२ वर्षे, ५०३, जय जलाराम अपार्टमेंट, डब्ल्यू.एस. रोड, मराठा कॉलनी, एनआयएचएस हॉस्पिटलजवळ, दिहसर (पूर्व)-४०००६८ येथील निवासी.
- ३. श्रीमती डेन्सी मृल्या सोनी (उर्फ डेन्सी लाहेरचंद गाला), मुलगी, वय २७ वर्षे, ७०१, ईशानाया कोहौसो, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व)-४२१२०१ येथील निवासी.

सदर वारसा प्रमाणपत्राच्या प्रस्तावित वितरीत करण्याबाबत कोणताही दावा. हक्क. हितसंबंध किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आत त्यांचे आक्षेप, जर असतील तर, कल्याण येथील माननीय जिल्हा न्यायालयात लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

जर निर्धारित कालावधीत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर वरील नाव असलेल्या अर्जदारांच्या नावे वारसा प्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि त्यानंतरचे कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

ही जाहीर सूचना अर्जदारांच्या विनंतीवरून त्यांच्या विकलांमार्फत वितरीत करण्यात आली आहे.

दिनांकः ०६.०९.२०२५

ठिकाणः मुंबई

ॲड. निखिल देढिया (अर्जदारांचे वकील) मोबाईल क्र.: ९८७०३६३२६० ईमेल: advnikdedhia@gmail.com

र्डशा मीडिया रिसर्च लिमिटेड

सीआयएन: एल/७२४००एमएच१९८४पीएलसी३२२८५/७ **नोंदणीकृत कार्यालय:** टी१३, १४, १५ व १६, 'ए' विंग, २रा मजला, त्यम शॉपिंग सेन्टर, एम.जी. रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७. **दूर.**:०२२-४०९६६६६, ६७९६९९५७-८-९, **वेबसाईट:**https://eshamedia.com, **ई-मेल**:eshanews@gmail.com,

#### ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **ईशा मीडिया रिसर्च लिमिटेड**च्या सदस्यांची **बेचाळीसा**वी वार्षिक सर्वस सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.१२.३०वा. (भाप्रवे)** व्हर्च्युअल पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल जेणेकरून बैठक बोलावण्याच्या सूचनेमध्ये (सूचनेमध्ये) नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करता येतील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) साधारण परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजी वितरीत. या विषयावरील पर्वी वितरीत केलेल्या परिपत्रक सहवाचिता (एमसीए परिपत्रक) आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ या विषयावरील आधी वितरीत केलेल्या परिपत्रकांसह वाचले (सेबी परिपत्रक) याद्वारे कंपनीला सदस्यांच प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसीद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे म्हणन, परिपत्रकांनसार, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसीदारे आयोजित केली जात आहे.

परिपत्रकांनुसार, ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणांसह वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची सचना. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा निबंधक त्र भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत म्हणजेच **केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड** किंवा डिपॉझिटरी सहभागीदाराने आणि **शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५** पर्यंत कंपनीचे इक्रिटी शेअर्स धारण करणां आहेत त्यांनाच ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.

ही सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.eshamedia.com</u> वर उपलब्ध आहेत आणि कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेडला www.bseindia.com वर पाठवण्यात आले आहेत.

२०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

मतदान) वापरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर सदस्यांना त्यांचे मतदा करण्याची सुविधा प्रदान केली आहे. **गुरुवार, २५ सप्टेंबर**, २०२५ रोजीच्या कट–ऑफ तारखेला कंपनीच्य पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात भागधारकांचे मतदानाचे हक्क असतील कट-ऑफ तारखेला ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखल्या जाणाऱ्य लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-मतदान किंव ई–मतदानाची सुविधा मिळू शकेल. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई–मतदान/ई–मतदानाची तपशीलवा प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली आहे. रिमोट ई-मतदान कालावधी **शुक्रवार, २६ सप्टेंबर** २०२५ रोजी स.९.००वा. सुरू होतो आणि रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. संपतो वर नमुद केलेल्या वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर मतटानामार्ट आरटीएद्रारे मॉड्यल अक्षम केले जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेपर्वीच्या ठरावांवर रिमोट ई-व्होटिंगद्रां मतदान करणारे सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकतात/सहभार्ग होऊ शकतात परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान अशा ठरावांवर पुन्हा मतदान करण्यांचा अधिकार त्यां राहणार नाही

-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने मे. एमएसडीए अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (संस्था नोंद.क्र.पी२०२०एमएच०८४३०००) यांची छाननीका म्हणन नियक्ती केली आहे. लाननीकाराने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्रीपासन दोन दिवसांच्या अ

ज्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपवीं किंवा दरम्यान कोणत्याही तांत्रिक मदतीची आवश्यकता असेत त्यांनी कंपनी सचिवांशी <u>compliance@eshamedia.com</u> या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

प्रदान केलेल्या सुविधेचा वापर करून ईमेल आयडी नोंदणी करू शकतात.

**ईशा मीडिया रिसर्च लिमिटेड**करि सही/

ठिकाण: मुंबई

शिल्पा विनोद पवा पुर्णवेळ संचालिका डीआयएन: ०११९६३८५

### दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल४७२११एमएच१९५६पीएलसी००९८८२ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.२, चंद्रा निवास, हिराचंद देसाई रोड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर न्यु पोस्ट ऑफिस समोर, मुंबई-४०००८६. दर.:९१-२२-२२६६१०१३; ई-मेल:inlinch@hotmail.com

#### ६७वी वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना

नूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेड**ची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी स.११.००वा**. १३ ऑगस्ट, २०२५ च्य नोटिसमध्ये तपशीलवार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मोडद्वारे होणार आहे. आम्ही ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणे, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि मंडळाचा अहवाल आणि इतर सहाय्यक दस्तऐवजांसह परवानगी दिलेल्या पद्धतींद्वारे वैयक्तिकरित्य सभासदांना एजीएमची सचना ०५ सप्टेंबर, २०२५ रोजी पाठवणे पूर्ण केले आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत त्यांना ही कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहेत. हे दस्तऐवज inlinch@hotmail.com वर देखील उपलब्ध आहेत आणि वैकल्पिकरित्या तुम्ही ते ई-व्होटिंग पोर्टल https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वरून डाउनलोड करू शकता.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सेक्रेटरीअल स्टॅंडर्डचे मानक-२ सामान्य सभेत आणि ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत लागू असलेल्या एमसी शिथिलांच्या पार्श्वभूमीवर, सभेमध्ये व्यवहार केलेल्या व्यवसायाच्या वस्तुंचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातु-केला जाऊ शकतो. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या एजीए दरम्यान ई-व्होटिंग प्लॅटफॉर्म (रिमोट ई-व्होटिंग) आणि मतदानाद्वारे ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठ तिच्या सर्वे सदस्यांना ई-व्होटिंग सविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच **सोमवार, २२ सप्टेंबर** २०२५ रोजी दिसतात त्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क आहे. ज्या पात्र सदस्यांनी नोटीस पाठबल्यानंतर किंवा नंतर आणि कट ऑफ तारखेपर्यंत शेअर्स घेतले आहेत ते त्यांचा मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी helodesk.evoting@cdslindia.co.in वर सीडीएसएलशी रिमोट ई-व्होटिंगद्वारे संपर्क साधू शकतात भासदांनी **१३ ऑगस्ट, २०२५** रोजीच्या -एजीएम सूचनेमध्ये उपलब्ध असलेल्या सूचनांचे पालन करावे, ज्य https://inlinch.com वरून डाउनलोड केल्या जोऊ शकतात. कंपन्यांच्या सर्वसाधारण सभा सहका १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२० १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ ,११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५.०९.२०२३ आणि ०९/२०२४ दिनांक १९.०९.२०२४ जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयोजित केल्या जातील आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० (उक्त परिपत्रके) वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ई-मेल पने कंपनी/दिपॉयिटरीजमध्ये नोंटणीकत आहेत त्यांना पाठविण्याची परवानगी देते तमेच व्हिदिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) द्वारे एजीएम आयोजित करते रमसीए- आणि सेबी परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९.०९.२०२४ द्वारे अनुक्रमे SEBI/HO/CFD/CFD PoD-2/P/CIR/2024/133 दिनांक ०३.९०.२०२४ ने वरील सूट ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत वाढवली आहेत ई–मतदान कालावधी **शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी** (भारतीय प्रमाणवेळेनुसार स.९.००वा.) सुरू होईल आणि **रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी** (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायं.५.००वा.) संपेल. सांगितलेल्य तारखेला एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी असेल, मात्र दोनदा मतदान करण्याची परवानगी दिर्ल जाणार नाही. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, कृपया सीडीएसएल वेबसाइट helpdesk.evoting@cdslindia.com वर उपलब्ध असलेल्या मदत आणि ऋ-ट विभागाला भेट द्या रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित इतर कोणत्याही प्रश्न / तकारी असल्यास, आपण **श्री, राकेश दळवी,** व्यवस्थापव सीडीएसएलचे व्यवस्थापक यांना लिह शकता किंवा ए-विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००९३ किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर संपर्क साधावा किंवा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पोल पेपरद्वारे मतदा-करण्याची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

> दी इंडियन लिंक चैन मॅन्यफॅक्चर्स लिमिटेडकरित सही/-विशाल ठक व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०९७९८५५

### 

#### 

ه المحتصورات (مستند) مسخد مهدمانات ميليات فسمت فيدنست في (مسجر) ميرمساي، مست مراقع معاملات الأوادات المنافرة المنافرة الأوادات المنافرة المنافرة المنافرة المنافرة المنافرة المنافرة المنافرة للتتوصى بالتت التهادية التناقية والتناقية والتناقية التناقية

كوالم المن المنافع الم | CENTER | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 | 1987 مه شبه به مصمحه نامههمسسه به نصب چند نام منامیسه مصفاد مه مهمته 2010 كلاماني ماني 1915 ميل ميرييون ميرييون عملية عمر أيون خلام المناهد (ماني 1915). 

﴿ وَلِينَاكُ مُنْ اللَّهِ مُنْ فَلِينَاكُ فَالْمُنْ فَالْمُنْ فَالْمُنْ فَالْمُنْ فَالْمُنْ فَالْمُنْ فَالْمُ المادات (السياسيات) الكاثفائي كاثراق الإلكانية كان كان كان الكلا الكاثر الكاثفائي الكاثر الكاثر الكاثر الكاثر متوصية مسرب به مئسه مهديه ومده مسوقه به مستنص مستنص به وهو به و CINIO CON CINIO Diff Communication (Communication Communication)

ك عديب شهو مدادت برهيو، ومورون م مورون والمورون والمورون والمورون والمورون والمورون والمورون والمورون ميره مدورية ميونو ميور ومنافريسين بهامرون معربيس وغريب من مروري ميوري وي □ CODE ( RESEAU CONTROL CONTR evotingcdslindia.com

≥ כובו כבר בוווחייב בוווחוו יכוקדו בחבווק בווויו קיקדק בוווויד 4-וווחוקדו בוווידי CHINGO CHING 7007 CHIN CHIN CHING CHICCE CHING CHICCE CHING CHICA TO CHIN CHICA 700 CHIN CHINGO 

كالمستحير التناوي التنابي التناب والتناف المستريب أعرابك المرابات المرابات التناوي التناب والتناق والتناق C)(II) (3:(III) (1:III)(3:(III 

وتترج وبوارية وتونو وواف ولأربيع بيعوري بوارية والمراب والمرابية والمرابع CDTC CDTCD, CDDD www.evotingindia.com Ct CDDD CDTC CDCT TO (FAQs) (F com □t 🕫 τ□ □□□□(□t २-२□□t)८५४२/४□) □□□ □□□□□□□

Ct 1110 C10110 C7011111 C1011111 C101111 C101111 C101111 T10 C101111 T10 C101111 C101111 C101111 C101111 C1011 ा रा रा रा विकास कि स्वास कि स्वास कि स्वास के स्वास कर स evotingcdslindia.com 🗔 🕮 📶.

Ш /-रा⊡ेश ⊡Ш 

### फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १४५/२५९, मिनर्वा इंडस्ट्रीयल इस्टेट, २रा मजला, शिवडी बंदर रोड, शिवडी पुर्व, मुंबई-४०००१५. दूर.:+९१-२२-२४१०३००१, वेबसाईट:www.fancyfittings.com, ई-मेल:info@fancyfittings.com

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३२वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ३०.०९.२०२५ रोजी दु**ं४.००**वा**. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: १४५/२५९, २रा मजला, मिनवीं इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवडी बंदर रोड, शिवडी पुर्व, मुंबई-४०००१५ येथे ३२व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

कंपनीने वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल तसेच ३२व्या एजीएम सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा सहभाग ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. एजीएम सूचना व अहवालाची वास्तविक प्रत कुरियरने त्या सदस्यांना पाठविली जाईल, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत किंवा वास्तविक प्रतीकरिता विनंती केली आहे. त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविली आहे आणि **शक्रवार.** ०५.०९.२०२५ रोजी प्रक्रिया पूर्ण केली आहे. वार्षिक अहवाल व एजीएम सचना कंपनीच्या <u>www.fancyfittings.com,</u> स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.msei.in</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

रिमोट ई-वोटिंग कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० आणि लिस्टींग रेग्यलेशन्सचे नियम ४४ नसार कंपनीने एजीएम सचनेत नमद सर्व ठरावांक विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा सदस्यांना दिली आहे. ३२व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात एजीएमपुर्वी (रिमोट ई-बोटिंग) एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-बोटिंग सुविधा कंपनीने घेतली आहे.

ई-वोटिंग कालावधी **शनिवार,२७.०९.२०२५ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि **सोमवार** <mark>२९.०९.२०२५ रोजी सायं.५.००वा</mark>. समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई–वोटिंग बंद केले जाईल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात **मंगळवार, २३.०९.२०२५** रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांना ई-वोटिंग सुविधेने त्यांचे मत देता येईल. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नों पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा . एजीएममध्ये ई-वोटिंगचा अधिकार असेल.

 एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद करण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा 

फॅन्सी फिटींग्ज लिमिटेडकरित

जयंत एन. पारेख ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०५.०९.२०२५ डीआयएन:०००९५४०६

मुकट पाईप्स लिमिटेड CIN:L27200MH1987PLC044407

नोंदणीकृत कार्यालयः बी-११०६, राज क्लासिक कोहौसोलि., पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. दूर::०१७६२-२२५०४०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मुकट पाईप्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांचे ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.१२.३०वा.** भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२० आणि १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणू-संदर्भ) आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळदारे वितरीत परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे परिपत्रक (सेबी) नुसार एजीएम सूचनेत नमुद सर्व विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत मुकट पाईप्स लिमिटेड (कंपनी) ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. म्हणून कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेच्या सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता होईल

वरील परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात . पाठविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३६(१)(बी) नुसार, ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत गहीत त्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेब लिंक देण्यात आली आहे जिथून आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल पाहता येईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२४–२५ कंपनीच्या <u>www.mukatpipes.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना ई-मेलने वितरणाची ०५

नोंद दिनांक सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना **एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रा.लि**. (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.)च्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) किंवा एजीएममध्ये ई-बोटिंग प्रणालीने मत देता येईल.

सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

१) रिमोट ई-वोटिंग कालावधी **गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल २) रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल

३) विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक **सोमवार, २२ सप्टेंबर, २०२**५ आहे.

४) रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. ५) तदुनंतर एलआयआयपीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

६) **शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५** रोजी लाभार्थी मालकांची यादी/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना सूचना ई–मेल केली आहे. या कालावधीत कंपनीच्या सदस्यांना सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ या नोंद तारखेला सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन भागधारण घेतली असेल त्यांनी एलआयआयपीएलकडे enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

एजीएममध्ये ई-वोटिंगने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत उपस्थित राहुन ई-वोटिंगने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता

ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राह्न ई-वोटिंगने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही.

९) रिमोट ई-वोटिंगची पद्धत वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता एजीएम सूचनेत नमुद केलेली आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी एजीएम सूचनेमध्ये नमुद प्रक्रियेचे पालन करून ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

0)ई-वोटिंगबाबत भागधारक/सदस्यांना काही प्रश्न/तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर इन्स्टावोट अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा enotices@in.mpms.mufg.com वर् ई-मेल करावा किंवा संपर्क क्र.०२२-४९१८६००० वर संपर्क करावा

पापढे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार एजीएमच्या उद्देशाकरिता **मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक त्र शेअर ट्रान्सफर पुस्तक बंद ठेवण्यात येईल

मुकट पाईप्स लिमिटेडकरित सही / -(रुपिंदर सिंग) अध्य

(डीआयएन:0१२३९४८३)

ठिकाणः राजपूरा दिनांकः ०५ सप्टेंबर, २०२५



PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Mr. Nana Daulat Deore & Mrs. Sarojini Nana Deore have been lawful co-owners of the Flet No. 2009. NSS Road, Asalpha Willage, Carlotton Comment of the Flet No. 2009. NSS Road, Asalpha Willage, Carlotton Williams, Carlotton Comment of the Hone Point of the Asalpha Willage, Carlotton Williams, Carlotton Ca

PUBLIC NOTICE

Notice is hereby given, under the nstructions of Mr. Amit Pradhan to the

Public at large that he is the exclusive owner

of Flat No. 6, admeasuring about 535 sq. ft

carpet area on the 1st Floor of the building

belonging as Nandanyan Co-Operative

Housing Society Limited, 4th Road, TPS III

Santacruz East, Mumbai - 400055 ("Said

Flat"). It is further stated that Origina

Agreement in respect of the Said Flat, i.e.

Article of Agreement dated 5th October

1984. reaistered before the Joint Sub

Register of Bombay (Bandra), bearing

document serial No. BOM-B-554/1985

executed between Mr. Manohar Nilkanth

Amonkar and Smt. Koumudi Kashinatl

Bharne (the owners therein) and Mrs

Shobha Mendonca (the Purchaser therein)

Mr. Amit Pradhanis the owner of and fully

entitled to the Said Flat. Mr. Amit Pradhar

has hence, filed an online police complain

of the said loss on 04.09.2025, bearing Los

Report No.: 115611-2025 at Vakola Police

Station. It is further stated that the Said Fla

is free from all encumbrances and

reasonable doubt and it has clear and

All persons having any claim, right, title or

nterest in the Said Flat or any part thereof by

way of Maintenance, agreement, contract

easement, charge, lien mortgage, lease,

trust, tenancy, possession, sale, exchange

gift, inheritance, succession, attachment of

otherwise, are hereby required to object

claim within 15 (Fifteen) days from the

publication of this notice with the copies of

relevant proofs to support the claim/

objection to the undersigned at his office at

Office No. 16, Oasis Industrial Estate, Nehru

Road, Vakola, Santacruz East, Mumbai

400055. In case no claim/ objection is made

within the prescribed period of 15 days

thereafter, claims/ objections, if any, shall be

construed as abandoned/ waived off and

Said Flat will be presumed to be free from al

encumbrances. No Claim shall be

entertained after 15 days of publication of

Prashant Kisan Adsule

Phone No. 9819838576

Advocate, High Court, Mumbai

has been lost.

marketable title.

this notice.

PUBLIC NOTICE

### ॲसेटस् केअर ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्रायजेस लि.

**नोंदणीकृत कार्यालय:** १४वा मजला, इसॅस कॉर्पोरेट टॉवर, नेहरू प्लेस, नवी विल्ली - ११००१९. व्रूर.- ९१-११-४११५६०० फॅक्स- ९१-११-४३११५६१८. **कॉर्पोरेट कार्यालय:** यृनिट क्र.५०२, सी विंग, वन बीकेसीख रेडियस डेव्हलपर्स, प्लॉट क्र.. सी-६६, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्रलेक्स, मुंबई - ४०००५१. व्रूर. ०२२ ह८६४३१०१. ई-मेलः acre.arc@acreindia.in. वेबसाईटः www.acreindia.in सीआयएनः युद्धे ९९३डीएल२००२पीएलसी११५७६९

परिशिष्ट-४-ए स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्युरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) अधिनयम २००२ चे नियम ८(६

सिन्नुरीटावर्धरान अंक रिकर-पुरशान आफ रिक्तानियाल अस्टर्स् अन्य १५ अधिसम्बद्ध आफ सिन्नुरीटावर्धरान अंक रिकर-पुरशान आफ रिक्तानियाल अस्टर्स अन्य १५ अपने अस्य स्वाय मालमनेच्या विक्रीकरिता ई-लिलावाची विक्री सूचना. स्वताधारणणणे जनतेला आणि विभिन्न कंदौरा, सह-कर्जदार, तारणकर्ता आणि वामीनदार यांना सूचना रोण्यात येत आहे की, एसीआरई-१६६-ट्रस्ट (सीआयएत: यू६५९९३डीएल२००२पीएलसी११९५६९) (प्रतिभूत धनको) च्या विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या असेट्स केअर अँड रिकन-पुरशान एंटप्राइन लिमिटेडकडे ग्रहाणखत/अधीन असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमता, ज्याचा वास्तविक ताबा प्रतिभूत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, तो खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता आणि बामीनदाराकडून प्रतिभूत धनकोला देय रक्कम वसूल करण्यासाठी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि के काही आहे ते या आधारावर विकला जाँहल, तसेच जोडलेल्या तक्त्यात नमूद केलेल्या राखीव किमत आणि बयाणा मनी टेबीसहः य कर्जरम् / मर-कर्जरम् /

<b>死</b> .	कबदार / सह-कबदार/ तारणकर्ता/जामीनदाराचे नाव	वस््लीची रक्कम	आरक्षीत मूल्य आणि इरठे	ाललाबाचा ताराख आाण वेळ	ानारक्षणाचा ताराख आणि वेळ
8	विकास वसंत जाधव	<b>इ.२५,७८,९३५.६९/-</b> (रूपये पंचवीस लाख अञ्चयाहत्तर हजार नक्जो पस्तीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त, प्रत्नीवत दि.२६.०८.२०२५ रोजी कर्ज खाते इ. <b>एएफएच०००१००३४०८५४</b> + त्यावरील अतिरिक्त व्याज + इतर शुल्क	आरक्षीत मूल्य रू.१५,००,०००१- (पंघरा लाख रुपये फक्त) आणि १०% इसारा रक्कम ठेव म्हणजेच रू. १,५०,०००/- (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त)	०८.१०.२०२५ दुपारी १२:३० ते ०१:३० दरम्यान (५ मिनिटे अमर्यादित विस्तारासह)	२४.०९.२०२५ स.११:०० ते सायं. ५:०० दरम्यान
	<b>प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन:</b> फ्लॅट क्र. १०७ पहिला मजला ए विंग, विश्वजीत मनोर कॉम्प्लेक्स, गाव कात्रप बदलापूर पूर्व बदलापूर महाराष्ट्र ४२१५०३.				

प्रावस्य गालसम्ब चर्च-१ स्तर ह. १०० पाहला मबला ए ।वमा, विश्वात समार काम्यलस, गाव काम्य वदलापूर पृत वदलापूर महाराष्ट्र १९१० व. स्वार महाराष्ट्र १९१० व. स्वराण कर्मा कर आहे. १६ -१२-२०२२ रोजीच्या असाइनमेंट करामुसार, दिनांक ०४.००.२०२४ रोजीच्या क्रसाइनमेंट करामुसार, दिनांक ०४.००.२०२४ रोजीच्या कर्मा कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले गेले. ०४.११.२०२२ रोजीच्या असाइनमेंट करामुसार, दिनांक ०४.००.२०२४ रोजीच्या कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले गेले. ०४.११.२०२२ रोजीच्या असाइनमेंट करामुसार, दिनांक ०४.००.२०२४ रोजीच्या कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले गेले. ०४.११.२०२२ रोजीच्या अस्ति व्यवले कर्मा कर्मा व्यवले कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले क्रम कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले कर्मा कर्मा व्यवले कर्मा करणान्य प्रतिस्त व्यवले कर्मा कर्मा करणान्य प्रतिस्त रोजीच्या कर्मा करणान्य प्रतिस्त राजीच करणान्य प्रतिस्त व्यवले करणान्य प्रतिस्त रोजीच्या प्रतिस्त व्यवले करणान्य प्रतिस्त विवले करणान्य प्रतिस्त विवले करणान्य प्रतिस्त रोजीच्या प्रतिस्त विवले करणान्य विवले करणान्य प्रतिस्त विवले करणान्य प्रतिस्त विवले करणान्य स्ति करणान्य विवले विवले करणान्य स्ति स्ति विवले करणान्य विवले करणान्य स्ति स्ति सारा. ई-मेलः रामा विवले करणान्य विवले विवले करणान्य स्ति सारा. ई-मेलः रामा विवले करणान्य स्ति सारा. इ-मेलः रामा विवले करणान्य सारा सारा करणान्य सारा सारा करणान्य सारा सारा करणान्य सारा सारा करणान्य स

दिनांक: ०६.०९.२०२५ ठिकाण: महाराष्ट्र

गरई-१६६-ट्रस्टचे विश्वस्त



पुहकर्ज केंद्र, सांताक्कुझ, जीवन सेवा अनेक्स बिल्डिंग, १ला मजला, नानावती हॉस्पिटलजबळ, एस.व्ही.रोड, सांताक्कझ पश्चिम, पुंबई–४००० टेलिफॅक्स: २३६५, ईमेल: racpc.maintmum@sbi.co.in गृहकर्ज केंद्र, सांताक्रुझ, जीवन सेवा अनेक्स बिल्डिंग, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, नानावती हॉस्पिटलजवळ, एस.व्ही.रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०००५४. **दूर.:**२६२६२३३१,

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसुर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते **नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए)** वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे

-1	अ.	कर्जदाराचे नाव व पत्ता,	प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन	१३(२) सुचनेची	एकूण
L	ял.	खाते क्रमांक	-	तारीख	थकबाकी
Т	१	कृतिका प्रियेन खोना, फ्लॅट क्र.३०१, देसाई	फ्लॅट क्र.२०२, ०२रा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ५५.७६ चौ.मी.,	०१.०९.२०२५	०१.०९.२०२५
1		सॉलिटेअर, एन.पी. मार्ग, किंग सर्कल,	व्हर्सटाईल व्हॅली म्हणून ज्ञात सी विंग, जमीन जुना सर्व्हे क्र.११/९,	एनपीए दिनांक	रोजी
1		माटुंगा, मुंबई-४०००१९. (ईबी-गृहकर्ज मे	१३,१४,१५,१६/१ए, १६/१बी व नवीन सर्व्हे क्र.१२/९,१४,१५,१६,	२३.०२.२०२५	₹.
ı		२०, खाते क्र.३९८९४२४९९५९, ईबी-	१७/१ए, १७/१बी, कल्याण शिळ रोड, निळजे लेकजवळ, डोंबिवल पुर्व,		६०,७९,७००/-
ı		एसबीआय-सुरक्षा खाते क्र. ३९९३१९८७१४७)	गाव निळजे, तालुका कल्याण, ठाणे-४२१२०४ येथील स्थावर मालमत्ता.		
Ī	2	कृतिका प्रियेन खोना, फ्लॅट क्र.३०१,	फ्लॅट क्र.२०१, ०२रा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ५५.७६ चौ.मी.,	०१.०९.२०२५	०१.०९.२०२५
ı		देसाई सॉलिटेअर, एन.पी. मार्ग, किंग	व्हर्सटाईल व्हॅली म्हणून ज्ञात सी विंग, जमीन जुना सर्व्हे क्र.११/९,	एनपीए दिनांक	रोजी रु.
ı		सर्कल, माटुंगा, मुंबई-४०००१९. (ईबी-	१३,१४,१५,१६/१ए, १६/१बी व नवीन सर्व्हे क्र.१२/९,१४,१५,१६,	२३.०२.२०२५	६०,८९,५३७/-
ı		गृहकर्ज मे २०, खाते क्र.३९८९४२४९३९२)			
ı			गाव निळजे, तालुका कल्याण, ठाणे-४२१२०४ येथील स्थावर मालमत्ता.		
- 1	_				`

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना पुकाशन नामबेपासन ६० दिवसांत शक्कबाकी स्कमेचा भगणा करावा अन्यशा सिक्यीटायवेशन ॲन्ड रिकन्टरकान ऑफ फिनाञ्चियल ॲसेटम ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ

ठिकाण: मुंबई, दिनांक: ०५.०९.२०२५

प्राधिकत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया



### IDEAL COLLEGE OF PHARMACY & RESEARCH Institute Code PH-3238 (NBA Accredited)

Adarsh Shikshan Mandal's

### **Bachelor of Pharmacy**

(Hindi Linguistic Minority Institute)

(Approved by PCI New Delhi, Recognised by Govt. of Maharashtra & Affiliated to University of Mumbai) Adarsh Vidya Nagari, 21/11, Bhal, Post: - Dwarli, Malang Road, Kalyan-(E), Dist: - Thane. Pin: 421306. Ph. No. 7718838222, Email: principal@icpridealcollege.in, Web: icpridealcollege.in

### **Direct Second Year Admission Notification 2025-26**

Applications are invited from eligible Candidates for admission to 4 years B. Pharm Course for Vacant Seats after IV Round of Centralized Admission Process of MHCET for Academic Year 2025-26

Candidates should be registered online on http://cetcell.mahacet.org and verified & confirmed the documents at Scrutiny Centre.

**Admission Schedule** 

08/09/2025 To 09/09/2025. **Issue and Submission of Forms**:

along with document verification

**Display of Final Merit List** 10/09/2025 at 12.00 noon. 1st Round Admission 11/09/2025 & 12/09/2025.

Application forms are available at college office @ Rs. 500/- form in cash or in DD in favor of Principal, Ideal College of Pharmacy & Research.

**Principal** 

कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी **शुक्रवार, २६ सप्टेंबर** केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (कार्वी) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई

र्कत्रित छाननीकाराचा अहवाल सादर करावा

जर ईमेल पत्ता डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंदणीकत नसेल तर इलेक्टॉनिक पद्धतीने सचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशाने, सदस्य आरटीएने <u>reachus@kfintech.com</u> या ईमेलद्वारे

सीआयएन: एल९९९९एमएच१९९२पीएलसी२६९८१३

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२५

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

HMPL नोंदणीकृत

कार्यालयः सी-४५, ४था मजला, प्लॉट-२१०, सी विंग, मित्तल टॉवर, बॅरिस्टर रजनी पटेर

मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२५ दूर:०२२-२२०००५२५, ई-मेल: hmpl.india@gmail.com, वेबसाईट:www.hazoormultiproject.com वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, **हझ्र मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३३वी** वार्षिक सर्वसाधा

सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी द.०९.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमांद्रारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, जेणेकरून एजीएमच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येतील. सहकार मंत्रालय आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या संबंधित सामान्य परिपत्रकानुसार, कंपनी ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तिच्या वार्षिक

अहवाल २०२४-२५ सह इलेक्टॉनिक पदर्तीने पाठवेल. ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवालासह एजीएमच्या सचनेच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांटारे रह करण्यात आली आहे. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएमटारे कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हर्च्यअल प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी सेंटल डिपॉझिटर्र सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) ची नियक्ती केली आहे. कंपनीचा २०२४–२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ठिकाण: मुंबई

एक्सचेंजच्या www.bseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याची प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस . लेमिटेड (एनएसडीएल) च्या www.evotingindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना कंपनीच्या सर्व भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त **मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२**५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-

वोटिंग तरतुदीसाठी नोंद दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की: . ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत.

असलेला अहवाल कंपनीच्या https://www.hazoormultiproject.com/ या वेबसाइटवर आणि स्टॉक

सदर सूचना कंपनीच्या www.hazoormultiproject.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुर्ण केलेले आहे. नोंद दिनांक २२ **सप्टेंबर, २०२५** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीने

एजीएम सचनेत नमद विषयावर विद्यंत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे: म) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि

विशेष कामकाज केले जाऊ शकेल. ब) रिमोट ई-वोटिंग **शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी स.९.००वा**. सुरू होईल.

क) रिमोट ई-वोटिंग **रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.१७.००वा.** समाप्त होईल. ड) एजीएममध्ये इलेक्टॉनिक माध्यमादारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २२ सप्टेंबर २०२५ आहे.

ई) ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंत सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२५ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

 मदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमुद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्यअल निष्कीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या तरावावर मत दिल्यास ते त्यानंतर बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्य वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदांनी रिमोट ई-वोटिंग स्विधेद्वारे त्यांचे मत दिले आहे त देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणा नाही: आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशी मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्य वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.

ı) ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्कन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

हझूर मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेडकरित सही/ राधेण्याम लक्ष्मणराव मोपलवा देनांक: ०५.०९.२०२५ व्यवस्थापकीय संचालक